

July 23, 2025

BSE Limited,

P J Towers. Dalal Street,

Mumbai - 400 001.

Scrip Code: 524735

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex, Bandra,

Mumbai - 400 051.

Symbol: HIKAL

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement regarding Special Window for Re-lodgement of **Transfer Requests of Physical Shares**

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the newspaper advertisement published in Business Standard (English), Mumbai Lakshadeep (Marathi) today i.e., July 23, 2025, intimating the Members about the opening of a Special Window for Re-lodgment of Transfer Requests of Physical Shares, in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025.

This intimation is also being made available on the website of the Company at www.hikal.com.

This is for your information and records.

Thank you,

Yours sincerely, for HIKAL LIMITED,

Rajasekhar Reddy **Company Secretary & Compliance Officer**

Encl: As above

Hikal Ltd.

CIN:L24200MH1988PTC048028

Regd. Office: 717/718, 7th Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai – 400 021. **Tel:** +91-22-6277 0477

Email: secretarial@hikal.com; Website: www.hikal.com NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice to Shareholders is hereby given that, pursuant to SEB circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2 July 2025 all shareholders are hereby informed that a specia window is being opened for a period of six months, from 7 July 2025 till 6 January 2026, in order to facilitate re-lodgement of transfer of requests of physical shares.

This facility is available for the investors who had lodged their Transfer deeds prior to the deadline of April 1, 2019, and which were rejected, returned, or remain unattended due to documen deficiencies and all such transfers shall be processed in demai mode.

The concerned investors are now requested to re-lodge the transfer request along with necessary documents to our Registrar and Share Transfer Agent (RTA) MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited), C-101 Embassy 247, L. B. S. Marg, Gandhi Nagar, Vikhroli (West) Mumbai – 400 083. Tel No: +91 810 811 6767; Fax: +91 (22) 4918 6060; E-mail id: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

For Hikal Ltd

Place : Mumbai Rajasekhar Reddy Date : July 22, 2025 Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that **Pratibha Mahendrabhai Shah** R/at Clip late, Worli Mumbai is the legal owners and possessors of the agricultural land more particularly described in the Schedule written herein under. The discussions are going on between the said owner and my client about selling the said agricultural land to my client. The said owners has also assured that the agricultural land described in the Schedule written herein under are free from all or any encumbrances.

Hence if any person have any kind of right, title, interest or encumbrance such as mortgage, lease, lien, gift, maintenance, agreement etc. shall send written objection to me within 14 days from publication of this notice and shall meet at the address mentioned herein below with documents in support of the alleged claim. If objection will not receive in the notice period, it will be presume that no person have any right title, interest in the said agricultural land and if any person have any right, title, interest in the said agricultural land have willingly waived the same. Thereafter my client will proceed with sale transaction of the said agricultural land, which please note. SCHEDULE

SCHEDULE OF THE PROPERTY

1. All that piece and parcel of a portion of land area admeasuring

00 H. 34 R + Pot Kharaba 00 H 00 R total land 00 H 34 R, assessed at Rs. 00.27 paise out of portion of land area admeasuring 00 H. 51 R + Pot Kharaba 00 H 00 R out of Gat no. 205 total area admeasuring 00 H 51R, assessed at Rs. 00.41 paise lying and situated at Village Kunewadi, Taluka Maval, District Pune within the limits of Sub Registrar Maval and within the limits of Zilla Parishad Pune Panchayat

Samity Maval and bounded as :
2. All that piece and parcel of a portion of land area admeasuring

00 H. 91.33 R + Pot Kharaba 00 H 00 R total land 00 H 91.33 R, assessed at Rs. 00.67 paise out of portion of land area admeasuring 02 H. 66 R + Pot Kharaba 00 H 08 R out of Gat no. 206 total area admeasuring **02 H 74 R**, assessed at Rs. 01.94 paise lying and situated at Village Kunewadi, Taluka Maval, District Pune within the limits of Sub Registrar Maval and within the limits of Zilla Parishad Pune Panchayat Samity Maval and bounded :-

3. All that piece and parcel of a portion of land area admeasuring 02 H. 33 R + Pot Kharaba 00 H 08 R total land 02 H 41 R, assessed 41 R, assessed at Rs. 01.81 paise out of portion of land area admeasuring 02 H. 33 R + Pot Kharaba 00 H 08 R out of Gat no. 209 total area admeasuring 02 H 41 R, assessed at Rs. 01.81 paise lying and situated at Village Kunewadi, Taluka Maval, District Pune within the limits of Sub Registrar Maval and within the limits of Zilla Parishad Pune Panchayat Samity Maval and bounded :-

This Public Notice Date: 22.07.2025 Paras D. Yadav, Advocate Add.: 26 Podar Chamber, 1st Floor, A Brelvi Road, Fort, Mumbai - 400001 Mobile : 9920757873



Notice Inviting Tender GEM/2025/B/6473349

Central Bank of India invites bids through GeM portal for Empanelment of Vendors for Endto-End Card Management for Supply, Printing, Personalisation & Dispatch of Dual Interface EMV Chip Cum Contactless and Pin Based Cards. For details, please visit our website: www.centralbankofindia.co.in and GeM portal.

Market wisdom, straight from the sharpest minds in the game.

Cut through the noise every day with expert columns that decode trends before they unfold, only in Business Standard.

To book your copy, SMS **reachbs** to **57575** or email order@bsmail.in



Business Standard Insight Out



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 21st Floor, One Unity Center, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013.

Tel: +91 22 69477000 / 69477150 | Fax: +91 22 69477001 / 69477090.

Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | Website: www.hindalco.com.

NOTICE OF 66[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixty-Sixth Annual General Meeting ["AGM"] of the Hindalco Industries Limited ["the Company"] will be held on Thursday, August 21, 2025 at 3:00 p.m. (IST), through Video Conferencing ["VC"] to transact the businesses se out in the Notice of the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ["the Act"], provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ["SEBI Listing Regulations"] read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs, Government of India and Securities and Exchange Board of India.

The Notice and Integrated Annual Report for the financial year 2024-25 will also be available on the Company's website i.e. www.hindalco.com, the Company's RTA, MUFG Intime India Private Limited Iformerly known as Link Intime India Private Limited] i.e. https://instavote.linkinlime.co.in/ and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Dispatch of Integrated Annual Report:

In compliance with the aforesaid applicable circulars, the Notice of the AGM together with the Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be sent electronically to the Shareholders whose email IDs are registered with the Company/ its Registrar and Transfer Agent viz. MUFG Intime India Private Limited ["RTA"] and Depository Participant(s) ["DPs"].

A letter providing the weblink and path for accessing the Integrated Annual Report for the financial year 2024-25 will be ser

to those shareholders who have not registered their email address with the Company/its RTA or the DPs. Manner of registering/ updating email ID, Mobile Number and Bank Account details:

Shareholders holding shares in Physical Mode: By furnishing details in Form ISR-1 duly signed by the Shareholder(s) as per specimen signature registered with the Company together with self-attested copy of PAN card and cancelled cheque leaf at the registered office of the Company or MUFG Intime India Private Limited at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 or digitally signed documents via email at hilinvestors@adityabirla.com or rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. Communication in this regard has been sent to the Members holding shares in physical form to furnish their KYC details which are not registered in their respective folios

Shareholders holding shares in Dematerialised Mode: Register/update with their respective DP.

With effect from 1st April, 2024, as per the SEBI Master Circular dated 7th May, 2024 read with SEBI Circular dated 10th June, 2024, shareholders holding shares in physical form and who have not completed any of their KYC details viz. PAN, contact details, bank account details and specimen signature, will be eligible (a) to lodge grievance or avail any service request from the RTA only after furnishing PAN, KYC details and Nomination. (b) for any payment including dividend, interest or redemption payment in respect of such folios, only through electronic mode. A detailed communication has been sent to all Members on letter dated June 20, 2025.

Manner of casting vote through e-voting:

Members can attend and participate in the AGM through VC facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. The Company will provide its Members, the facility of remote e-voting through electronic voting services arranged by MUFG Intime India Private Limited. Electronic voting shall also be made available to the Members participating in the AGM. In terms of SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020, e-voting process will also be enable for all 'individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts/ websites of National Securities Depository Limited and / or Central Depository Services (India) Limited or DP. Instructions on the process of remote e-voting at the AGM (Insta Poll) is explained in the Notice of AGM and will also be made available on the Company's website at www.hindalco.com.

Dividend and Record Date: The Board of Directors of the Company at their meeting held on May 20, 2025 has recommended dividend of ₹ 5. /- per

equity share having nominal value of ₹ 1/- each for the financial year March 31, 2025. Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of SEBI Listing Regulations that the Register of Members of the Company will remain closed from Saturday, August 9, 2025 to Thursday, August 21, 2025 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the year March 31, 2025 and for the AGM. The Record date is Friday, August 8, 2025 fixed for determining entitlement of Members to dividend for the financial year ended March 31, 2025. The dividend, if approved will be paid on or after Tuesday, August 26, 2025 to those Members and their mandates whose name appear as:

- Beneficial Owners as at the end of business on Friday, August 8, 2025, as per the list to be furnished by National Securities Depository Limited/Central Depository Services (India) Limited in respect of shares held in electroni
- Members in the Register of Members of the Company in physical form which are maintained with MUFG Intime India Private Limited at at C 101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083 on Friday, August 8, 2025.

Important information about tax deduction at source (TDS) on Dividend:

Members are also informed that in terms of the provisions of the Income Tax Act, 1961, deduction of tax at source is applicable on dividend payments. The Company is therefore required to deduct Tax at Source ["TDS"] at the time of making payment of dividend. A Communication in this regard has been emailed by the Company to the Members on June 23, 2025 which is also available on the Company's website at TDS on Dividend – Hindalco Investor Guide | Hindalco.

For Hindalco Industries Limited

Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/2603/2025 Date: - 22/07/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction

Sale, Management and Transfer) Act, 1963 **Public Notice**

Application No. 96 of 2025

Andheri Mount Sea View Co-op. Hsg. Soc. Ltd., CTS No.1107, Mount Building, Jay Prakash Road, Versova, Andheri (West), Mumbai 400 061. Applicant Versus 1) M/s Nahar Enterprises, 515, Commerce House, 140 Nagindas Master Road, Mumbai- 400 023, 2) Sushila Dhansuklal Mehta, 515, Commerce House, 140 Nagindas Master Road Mumbai- 400 023.(Opponent/s) and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and furthe Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral conveyance of land admeasuring 3013.70 sq. mtrs. out of 6993.70 sq. mtrs., alongwith building situated at CTS No. 1107, Mount Building, Jay Prakash Road, Versova, Andheri (West), Mumbai 400 061 in the Registration District and Sub District of Mumbai Suburban along with building "Andheri Mount Sea View Co-op. Hsg. Soc. Ltd." in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 07/08/2025 at 3.00 p.m.

Sd/-(Anand Katke) Seal District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5Å of the MOFA, 1963.

PUBLIC NOTICE

Notice is given to public at large that Rajiv Subhash Dumbare R/at Pradhikaran Pune - 411044 is the legal owners and possessor of the agricultural land more particularly described in the Schedule written herein under. The discussions are going on between the said owner and my client about selling the said agricultural land to my client. The said owners has also assured that the agricultural land described in the Schedule written herein under are free from all or ny encumbrances.

Hence if any person have any kind of right, title, interest or encumbrance such as mortgage, lease, lien, gift, maintenance, agreement etc. shall send written objection to me within 14 days from publication of this notice and shall meet at the address mentioned herein below with documents in support of the alleged claim. If objection will not receive in the notice period, it will be presume that no person have any right title, interest in the said agricultural land and if any person have any right, title, interest in the said agricultural land have willingly waived the same. Thereafter my client will proceed with sale transaction of the said agricultural land, which please note.

SCHEDULE

SCHEDULE OF THE PROPERTY

1. All that piece and parcel of a portion of land area admeasuring 01 H. 63.66 R + Pot Kharaba 00 H 01.33 R total land 00 H. 64.99 R assessed at Rs. 00.50 out of portion of land area admeasuring 01 H. 91 R + Pot Kharaba 00 H 04 R out of Gat no. 181 total area admeasuring **01 H. 95 R**, assessed at Rs. 01.50 paise lying and situated at Village **Kunewadi**, Taluka Maval, District Pune within the limits of Sub Registrar Mayal and within the limits of Zilla Parishad Pune Panchayat Samity Maval and bounded as:-

2. All that piece and parcel of a portion of land area admeasuring 00 H. 90.53 R + Pot Kharaba 00 H 00 R total land 00 H 90.53 R assessed at Rs. 00.66 paise out of portion of land area admeasuring 02 H. 66 R + Pot Kharaba 00 H 08 R out of Gat no. 206 total area admeasuring 02 H 74 R, assessed at Rs. 01.94 paise lying and situated at Village Kunewadi, Taluka Maval, District Pune within the limits of Sub Registrar Maval and within the limits of Zilla Parishad Pune Panchayat Samity Maval and bounded as:-This Public Notice.

Date: 22.07.2025

2025 Paras D. Yadav, Advocate Add.: 26 Podar Chamber, 1st Floor, A Brelvi Road, Fort, Mumbai - 400001 Mobile: 9920757873



Chembond Chemicals Limited (formerly Chembond Chemical Specialties Limited)

EL-37, Chembond Centre, MIDC, Mahape, Navi Mumbai 400710 MH. India Tel: (+91 22) 6575 3000 Fax: (+91 22) 2768 1294, Email: cs@chembondindia.com Website: www.chembondindia.com CIN: U20116MH2023PLC415282

NOTICE OF THE 2^{NO} ANNUAL GENERAL MEETING AND DIVIDEND

NOTICE is hereby given that the 2nd Annual General Meeting (AGM) of the Members of Chembond Chemicals Limited (formerly Chembond Chemical Specialties Limited) ("the Company") will be held on Thursday, August 14, 2025 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as detailed in the Notice of the 2nd AGM, at the Registered Office of the Company i.e. EL-37, Chembond Centre, MIDC, Mahape, Navi Mumbai 400710 (Deemed Venue)

In accordance with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), the Notice of 2nd AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year (FY) 2024-25 have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company, Registrar & Share Transfer Agent (RTA) or the Depository Participant(s)(DP). The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on July 22, 2025. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company has also sent letter to shareholders, whose e-mail IDs are not registered with Company/RTA/DP, providing the weblink of Company's website from where the Annual Report for FY 2024-25 can be accessed. The copy of the Notice of 2nd AGM and Annual Report is also available on the Company's website www.chembondindia.com and websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection as per the procedure provided in the Notice of AGM.

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM:

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), Members holding shares in physical or dematerialized form, as on the Cut-off date i.e. Thursday, August 7, 2025, may cast their vote electronically on all the businesses as detailed in the Notice of the 2nd AGM through electronic voting system of National Securities Depository (India) Limited ("NSDL") using remote e-voting system (e-voting from a place other than the venue of AGM) as well as e-voting during the AGM (collectively referred as e-voting). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Thursday, August 7, 2025, shall be entitled to avail the facility of e-voting. Voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date Thursday, August 7, 2025. The instructions for e-voting are provided in the Notice of the AGM. The Notice of the AGM is also available on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

The remote e-voting shall commence at 9.00 a.m. on Monday, August 11, 2025 acquires share(s) and becomes the Member of the Company after sending of the Notice and Annual Report through electronic means and before the Cut-off date i.e. Thursday, August 7, 2025, may obtain login ID and password by following the instructions as mentioned in the Notice of AGM or sending a request at cs@chembondindia.com or evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-voting then the Member can cast their vote by using their existing User ID and password.

The Members may note that (i) the remote e-voting shall be disabled by NSDL after the date and time mentioned above for voting: (ii) once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (iii) Members who have cast their vote through remote e-voting can participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. (iv) a person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. (v) Mr. Virendra Bhatt, Practicing Company Secretary (Membership no. ACS-1157, CP No. 124) is appointed as Scrutinizer for remote evoting by the Board of Directors.

Members who would like to express their views / ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending a request from their registered e-mail address mentioning their names. DP & Client ID / Folio No., PAN & Mobile no. at cs@chembondindia.com on or before Thursday, August 7, 2025.

The manner in which the Members who wish to register bank mandates for receiving their e-voting or attendance of AGM through VC/OAVM dividends are detailed in the Notice.

Notice is also given pursuant to Section 91 of the Act and the rules made thereunder and Regulation 42 of the Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 8, 2025 to Thursday, August 14, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM and payment of Dividend of Rs. 1.25 (Indian Rupees One and twenty five paise only) per share for the year ended March 31, 2025, if approved by members at the 2' AGM and will be paid within 30 days from date of Annual General Meeting to those Members whose name(s) appear in the Company's Register of Members as on the record date viz. August 7, 2025

The dividend will be paid through Electronic Clearing Service or any other means to those shareholders who have updated their Bank Account details. For shareholders who have not undated their bank account details dividend warrants / demand draft / cheques will be sent to their registered addresses. Shareholders are requested to update their KYC with their depositories (for shares held in Demat form) and with the Company's Registrar & Transfer Agent (for shares held in Physical form) to receive the dividend into their account

Shareholders are also informed that in terms of provision of Income Tax Act 1961, dividend paid and distributed by the Company will be taxable in the hands of shareholders. To enable the compliance with TDS/ withhold tax from the dividend, the shareholders are requested to update their PAN with the Company/RTA (in case of shares held in physical mode) and depository participants (in case of shares held in demat mode) to get the benefit of Lower TDS rate and to enable the Company to provide the TDS Certificates to the shareholders. The shareholders are requested to provide necessary documents to avail the tax benefits by sending an email to cs@chembondindia.com before August 7, 2025

For any shares related queries/correspondence, the Members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and NSDL e-voting manual available at evoting@nsdl.co.in, under Help section or may contact: Mr. Sanjeev Yadav -Assistant Manager at NSDL at Trade World – A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013, email: evoting@nsdl.co.in or write an e-mail to Compliance Officer of the Company at cs@chembondindia.com and to contact MUFG Intime India Private Limited (formerly Link Intime India Private Limited), our Registrar & Share Transfer Agents, at C-101, 1st Floor, Embassy 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (w), Mumbai - 400083 Tel: 022 - 49186000 Fax: +91 22 6656 8494 E-mail: csg-unit@in.mpms.mufg.com. By order of the Board of Directors

of Chembond Chemicals Limited (formerly Chembond Chemical Specialties Limited)



E-TENDER NOTICE- 29/2025-26

- CHP/e-tender 202/Rfx Code/3000060222 :- Design, Modification, Fabrication, errection & commissioning of spillage proof modified skirt sealing system with provision of required material for impact zone of 1400 mm conveyor belt at CHP 250 MW, Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 143.10 Lacs EMD :- Rs.146600/-)
- MIS/e-tender 203/Rfx Code/3000060227 :- Removal, lifting & transportation of bottom ash, as & when required at Paras TPS. (Esti. Cost: -Rs. 25.97 Lacs EMD: -Rs. 29470/-) AHP/ e-tender 204/ Rfx No/3000060223 :- Work of erection commissioning of feeder ejector system to esp
- hoppers with associated works at fly ash evacuation system of U-4 AHP Paras TPS. (Esti. Cost :- (Rs. 43.70 Lacs EMD :- Rs.47200/-) AHP/e-tender 205/Rfx Code/3000059650:- Procurement of various control & instrumentation field spares
- like Guages / switches / transmitters / sensors installed at AHP Paras TPS. (Esti. Cost: Rs.3.52 Lacs EMD: TM/e-tender 206/Rfx Code/3000060226:- Work contract for Various General Welding & Gas Cutting and
- -Fabrication Works in TM Section. Paras TPS. (Esti. Cost :- Rs.3.80 Lacs EMD :- Rs.7307/-) AHP/ e-tender 207/ Rfx No.3000060219:- Bi-Ennial contract of monitoring and operation of ash water recovery pumps & system near ash bund at Ash Handling Plant TPS Paras. (Esti. Cost :- (Rs. 23.49 Lacs
- AHP/e-tender 208/Rfx Code/3000060220:- Procurement of liquid ring vacuum pump without motor for esp ly ash evacuation system in AHP U#3&4, Paras TPS. (Esti. Cost: - Rs. 23.40 Lacs EMD: - Rs. 26900/-)
- BM/e-tender 209/Rfx Code/3000060228:- Repairing and replacement of various types of high pressure hydraulic hoses of gearbox,HP ,B&S pumps of coal mill BBD4772 and Fans at 250MW Paras TPS. (Esti. Cost:- Rs.5.68 Lacs EMD :- Rs. 9188/-)
 - 1) Selling period for above tender Sr. No. 1 to 7 from 23.07.2025 to 12.08.2025 Submission on dated 13.08.2025 at 16.00 Hrs
- 2) Selling period for above tender Sr. No. 8 from 23.07.2025 to 01.08.2025 Submission on dated 02.08.2025 at 16.00 Hrs
- Note: For detail please see our website: https://eprocurement.mahagenco.in

CHIEF ENGINEER MAHAGENCO TPS PARAS

Huhtamaki

Huhtamaki India Limited

Regd Office: 7" Floor, Bellona, The Walk, Hiranandani Estate, Ghodbunder Road, Thane West 400607 CIN: L21011MH1950FLC145537, Phone No.: (022) 6174 0100

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED JUNE 30, 2025

			₹ in Million
Sr. Particulars	Quarter ended	Half year ended	Quarter ended
	30-Jun-25	30-Jun-25	30-Jun-24
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from Operations	6,122.3	12,221.6	6,394.5
Profit from Operations before Exceptional item and Tax	331.2	671.7	213.4
Profit before Tax	334.0	681.2	508.2
Profit for the period	249.4	510.9	385.4
Total Comprehensive Income for the period	249.8	512.0	386.4
Other Equity	151.1	151.1	151.1
Other Equity as shown in the Audited Balance Sheet of previous year	11,784.4		
Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised)			
Basic & Diluted after exceptional item	3.30	6.76	5.10
Basic & Diluted before exceptional item	3.27	6.67	2.10
	Total Income from Operations Profit from Operations before Exceptional item and Tax Profit before Tax Profit for the period Total Comprehensive Income for the period Other Equity Other Equity as shown in the Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised) Basic & Diluted after exceptional item	Particulars ended 30-Jun-25 Unaudited Total Income from Operations Profit from Operations before Exceptional item and Tax Profit before Tax Profit for the period 249.4 Total Comprehensive Income for the period Other Equity Other Equity Other Equity as shown in the Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised) Basic & Diluted after exceptional item 3.30	ended ended 30-Jun-25 30-Jun-25 Unaudited Unaudited Total Income from Operations 6,122.3 12,221.6 Profit from Operations before Exceptional item and Tax 331.2 671.7 Profit before Tax 334.0 681.2 Profit for the period 249.4 510.9 Total Comprehensive Income for the period 249.8 512.0 Other Equity 151.1 151.1 Other Equity as shown in the Audited Balance Sheet of previous year Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised) Basic & Diluted after exceptional item 3.30 6.76

a) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 22, 2025

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the websites of the Stock Exchange and the Company

Thane, July 22, 2025 Visit us at our website: www.flexibles.huhtamaki.in.



For Huhtamaki India Limited Dhananjay Salunkhe **Managing Director**



Earnings Per Share (of Re. 1/- each)

ARTSON LIMITED

(Formerly Artson Engineering Limited) CIN: L27290MH1978PLC020644 Regd Office: 14th Floor, Cignus, Plot No. 71A, Kailash Nagar, Mayur Nagar Passpoli, Powai, Mumbai - 400087

0.16

0.16

Tel: 022-66255600; Email: investors@artson.net; website: www.artson.net EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS (UFR) FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025

(Rs. In Lakhs unless otherwise stated) Quarter Ended Year ended S. No. **PARTICULARS** 30-06-2025 30-03-2025 30-06-2024 31-03-2025 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) **Total Income from Operations** 4474.49 5125.97 2497.39 11355.34 Net Profit/ (Loss) for the period before tax 46.67 479.78 79.61 -68.85 Net Profit/ (Loss) for the period after tax 21.59 60.36 -49.34 348.43 Total Comprehensive Income for the period 4. -2.41 7.49 0.88 -9.63 Equity Share Capital 5. 369.2 369.2 369.2 369.2 Reserves as shown in audited balance sheet of 99.16 6. previous vear

1.Basic

2.Diluted

1) The above financial results for the quarter ended 30th June 2025 have been reviewed by the Audit Committee on 17th July 2025 and approved by the Board of Directors at their meeting held on 22nd July 2025.

0.06

0.06

) The Company operates in only one business segment viz. Supply of Equipments, Steel Structures, Site Services for Mechanical Works

B) The Company has significant accumulated losses as at 30th June 2025.

The Management, including the Board of Directors of the Company, performed an assessment of the Company's ability to continue as a going concern. Considering the following aspects, the Management and the Board of Directors have assessed that the Company would be able to meet its cash flow requirements for the next twelve months from the date of these financial results and have accordingly, prepared this statement on a going concern basis.

) Tata Projects Limited, Holding Company has provided a letter of support to provide adequate business, financial and operational support to the Company, to enable it to meet its financial obligations and to continue its operations. Review of the approved business plan and the future cash flow projections.

For and on behalf of the Board of Directors

Date : 22nd July 2025

-0.13

-0.13

0.94

0.94

Vinayak Pai, Chairmar

Place: Mumbai Date : July 22, 2025

July 22, 2025 Navi Mumbai

Company Secretary

Kiran Mukadam Place : Mumbai

दि. २२: हरियाणाच्या फरिदाबाद येथे आज, मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवलेत रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.२ इतकी मोजण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही आणि हा धक्का फक्त उंच इम ारतींच्या वरच्या

जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) ट्विटरवर (एक्स) सांगितले की २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजता ३.२ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंद् फरिदाबाद येथे होता आणि तो ५ किलोमीटर खोलीवर होता.

मजल्यावर

दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या काही आठवड्यात भूकंपाच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. तथापि या भूकंपामूळे जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

सूचना

मंबई वृत्तपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींमधील समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य नाही. जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही तर त्या परिणामाबद्दल 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापर्वी आवश्यक ती चौकशी करावी

जाहीर सूचना नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. मळत श्रीमती पह्नवी कुणाल बोंद्रे व श्री. कुणाल विला बोंद्रे हे फ्लॅट क्र.१२०३, १२वा मजला, इमारत क्र.डब्ल्यु-कासा फ्रेस्को ए टू ई कोहौसोलि., लोढा अमारा कोळशेत रोड, बालकुम, ठाणे (प.), ठाणे-४००६०८ क्षेत्रफळ ६४० चौ.फु. कार्पेट येथील जागेचे सह-मालक आहेत, जी त्यांनी मे. ईश्वर रियाल्टी अँड टेक्नॉलॉजीस प्रा.लि. यांच्याकडून दिनांक ०७.०८.२०१५ रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन - २/९१६४/२०२५ नुसार नोंद असलेले दिनांक ०१.०८.२०१५ रोजीचे विक्री करारनामानसार खरेदी केले होते. सदर श्रीमती पळ्ळवी कुणाल बोंद्रे व श्री. कुणाल विलामगज बोंदे यांनी सदर फ्लॅट श्रीमती शकुंतला एस गायकवाड व श्री. शंकर गंगाराम गायकवाड यांच्याकडे दिनांक १६.०१.२०१९ रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन-१/ ७३७/२०१९ नुसार नोंद असलेले दिनांक १६.०१.२०१९ ोजीच्या विक्री करारनामानुसार विक्री केले. सदर **श्री** शंकर गंगाराम गायकवाड यांचे मुंबई येथे ०४.०४.२०२२ गेजी निधन बाले. त्यांच्या पश्चात श्रीमती शकुंतला एस गायकवाड (पत्नी), श्री. संजय शंकर गायकवाड व श्री **उदय शंकर गायकवाड** (मुले) हे कायदेशीर वारसदार असून सदर फ्लॅटचे त्यांचे ५०% शेअर्सचे वापर व प्राप्त अधिकार आहे. दिनांक ०४.०७.२०२५ रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन-२/१९८५६/२०२५ नुसार नोंदणीकृत दिनांक ०४.०७.२०२५ ोजीच्या मक्तता करारनामानसार सदर **श्री. संजय शंक**र गायकवाड व श्री. उदय शंकर गायकवाड, मुक्तकर्ते यांनी त्यांचे अविभाजित हिस्सा माझे अशील अर्थात श्रीमती शकुंतला एस. गायकवाड, प्राप्तकर्ते यांच्या नावे मृत्त केले आणि तेव्हापासून माझे अशील **श्रीमती शकुंत**ल एस. गायकवाड या फ्लॅटच्या एकमेव मालक म्हणू-

वापरात, कब्जात आणि ताब्यात आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व. तारप अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचन प्रकाशन तारखेपासून **०७ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई

रमेशचंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि.. लेला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व) मुंबई-४०००५९.

जाहीर नोटीस

हे सूचना मालकीण श्रीमती मधु कथुरिया यांच्या वतीने ही सूचना सर्वसामान्यांना देण्यात येत आहे.फ्लॅट क्रमांक २बी-४/सी पॅलेस प्रीमिसेस को-ऑपरेटिव्ह सोसायट लेमिटेड, २५-एच, जुहू तारा रोड, सांताक्रूझ (पश्चिम) मुंबई-४०००४९ च्या मालकीण श्रीमती मधु कथुरिया , प्राच्या वतीने सर्वसामान्यांना ही सूचना देण्यात येत आहे. त्यांचे शेअर सर्टिफिकेट क्रमांक 🥄 विशिष्ट क्रमांक ४१ ते ४५ (दोन्ही समाविष्ट) हरवले आहे किंवा गहाळ झाले आहे. जर कोणाला हे प्रमाणपत्र आढळले तर त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा आणि ही सचना प्रसिद्ध झाल्यापासन ७ दिवसांच्या आत आमच्या निवासी ात्त्यावर संपर्क साधावा, अन्यथा ते प्रमाणपत्र हरवले असल्याचे मानले जाईल आणि त्यामुळे ते रद्द आणि नेष्क्रिय केले जाईल

ही सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने सदर ामाणपत्राचा ताबा घेतल्याचे किंवा कोणत्याह<u>ं</u> कारणासाठी वापर केल्याचे आढळल्यास ते बेकायदेशीर आणि फसवे मानले जाईल आणि ते स्वतःला फौजदारी कारवाईसाठी जबाबदार धरतील, याची कृपया नोंद घ्या. ठिकाण: मुंबई, दिनांक: २३-०७-२० २५

पनाव-श्रीमती मध कथरिय पना-३८-४। सी पॅलेस पिमारसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड २५-एच, जुहू तारा रोड, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००४९,मोबाइल क्रमांक-९६२०४४७४८५

PUBLIC NOTICE

PUBLIC IN GENERAL is hereby informed that my Client MR. HARSHAD PURSHOTTAMBHAI PATEL, an adult Indian Inhabitant owner of PATEL, an adult Indian Inhabitant owner of Flat No. 701, 7th Floor, Hira Kunj, Plot No.42, The Hatkesh CHS Ltd, situated at N.S.Road no.6, J.V.P.D. Scheme, Vile Parle West, Mumbai – 400056, bearing CTS No. 114,712 of Village Juhu, Taluka Andheri area adm 1500 sq.ft. (Carpet area), (Hereinafter referred to as the "SAID FLAT") intending to sell the said flat to MR. MAHESH PANKAJ SONI.

That the said property was originally acquired by MR. PURSHOTTAMBHAI ZAVERBHAI PATEL pursuant to a Lease Deed dated 9th August 1972, executed between The 9th August 1972, executed between The Hatkesh Co-operative Housing Society Ltd., as the Lessor, and MR. PURSHOTTAMBHAI ZAVERBHAIPATEL, as the Lessee. And thereafter MR. PURSHOTTAMBHAI ZAVERBHAI PATEL died dated 11/02/1987 leaving behind his wife MRS. HIRABEN PURSHOTTAMBHAI PATEL and two sons 1)MR. GIRSIH PURSHOTTAMBHAI PATEL & 2)MR. HARSHAD PURSHOTTAMBHAI PATEL & 2)MR. HARSHAD PURSHOTTAMBHAI PATEL, as his only legal heirs and legal representatives being the joint owner of the above said flat. That vide a Deed of Release entered into at

nowner of the above said flat.

That vide a Deed of Release entered into at Mumbai on 14th day of April, 2006, duly notarised the said MR GIRSIH PURSHOTTAMBHAI PATEL have released and relinquished their respective rights, title, claim and shares in respect of said Flat in favour of said MR. HARSHAD PURSHOTTAMBHAI PATEL. And thereafter MRS. HIRABEN PURSHOTTAMBHAI PATEL died on 02/09/2010 and MR. GIRSIH PURSHOTTAMBHAI PATEL died on 02/09/2010.

That now the said MR. HARSHAD PURSHOTTAMBHAI PATEL is the Owner of the said Flat and is the member of the The Hatkesh Co-operative Housing Society Ltd. (Registration No. B-290 of 1947) and holding Share Certificate No.42 under distinctive Nos. 22.15 to 2242 (both inclusive) in respect Share Certificate No.42 under distinctive Nos. 2215 to 2242 (both inclusive) in respect of said Flat.

of said Flat.

Any person/s claiming any right or share whatsoever by way of Sale, mortgage, lease, tenancy, sub-tenancy, pledge, gift, lien, charge, inheritance, etc. in the said Flat, should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 14 days of publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no claim and the same has been waived and my Clients shall finalize the transaction.

Place: Mumphai Date: 23.07.2025

Place : Mumbai Date : 23.07.2025

MR. UDAI PRAKASH CHAUHAN Advocate High Court Room No.10, Chauhan House, Kharodi Village, Marve Road, Mumbai – 400 095 Mobile No. -9702297351

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Sapna Rajesh Wadhwani, absolute owner and sufficiently seized and possessed of Flat No. 703, area admeasuring 636 sq. ft. carpet area, 7th Floor, carpet area, 7th Floor, Sunshine C.H.S.L., Subhash Lane, Malad (East), Mumbai-400097 ("said Flat") and member of Sunshine C.H.S.L., holding share certificate No. 27, bearing distinctive nos. from 131 to 135 (both inclusive) has negotiated with Mrs. Chandrika Praful Parmar, (2) Mr. Praful Mavjibhai Parmar & (3) Mrs. Priya Chirag Parmar, to sell the said Flat with clear and marketable title, for a valuable consideration.

Any or all persons having any claim, share, right, title or interest to or in the said Flat or in possession and /or any claim by way of sale, exchange, trust, inheritance, possession right, assignment, maintenance encumbrances or dispute, suit decree restrictive covenant. injunction, attachment acquisition, requisition or otherwise howsoever in respect of the said Flat, are hereby required to make known in writing, to the undersigned at office no. 7/B, Nadiadwala Market, Ground Floor, Poddar Road, Malad (East), Mumbai-400097, together with the documentary evidence in support thereof within a period of 7 days from the date of publication failing which such claim/s or objections, if any, shall be considered as waived and/or discharged forever. given up or not existing.

Place: Mumbai Dated: 23.07.2025

R. B. Wadhwani Advocate High Court

CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM JAISWAR ABHISHEK KUMAR TO ABHISHEK JAISWAR SUSHIL AS PEF DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SEERAT BE ANSARI / SEERAT B TO SEERAT ATIQUIDDIN ANSARI MALLICK AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM MANOHARSINGH KANWAL MANOHARSINGH P KANWAL AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM AARTI SURESH JAIN TO AARTI DEEPAK JAIN AS DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAH TO HIYA ANKUR AS PER DOCUMENT. SHAH

I HAVE CHANGED MY NAME FROM **GHANSHYAM** RAMNARESH CHOUDHARY **GHANSHYAM** RAMNARESH CHAUDHARY

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM BISMILLAH MOHD AKHTAR SHAIKH AKHTAR BISMILLAH SHAIKH AS PER

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM JAYESH TRAMBAKLAL TOLIYA TO TRAMBAKLAL **JAYESH** TOLIA

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM INDUBEN JAYESH TOLIYA TO INDUBEN JAYESH TOLIA AS DOCUMENT

PUBLIC NOTICE Mrs. Durgadevi .T. Mahbubani was a

member of Flat no 51 Punita bldg

Colaba. She was the owner of Flat No 51 in the Society and expired. The Society invites claim or objection from the heirs or other claimants to the transfer of equal shares to those nominated Mr. Prakash .T. Mahbubani, Mr. Ramesh .T. Mahbubani and 3) Mr Naresh .T. Mahbubani within a period of 15 days from the publication of the Notice. If no claim/objection of this Notice are received within the period prescribed the above Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the Capital/ Property of the Society in such manner as is provided under the Byelaws of the Society.

Mr. Prakash .T Mahbubani Mr. Ramesh .T. Mahbubani Mr. Naresh .T. Mahbubani Place : Mumbai / Date : 23-07-2025

PUBLIC NOTICE

This is to certify to the General Public that SHRI. SANTOSH ANANTHA SUBRAMANIAN is the lawful and legal owner of Flat No.16. 1st Floor, C wing, Ghatkopar Shobhana Cooperative Housing Society Ltd, Rifle Range Ghatkopar (West), Mumbai - 400 086.
The Original Agreement entered on 9th June

1992 between MR R VENKATAKRISHNAN

and (1) MRS. RANJANBEN BHOGILAL GANDHI & (2) MR. BHOGILAL MANEKLAL GANDHI in respect of the aforesaid Flat is irrecoverably lost or misplaced. Accordingly, MR. SANTOSH ANANTHASUBRAMANIAN KUMAR has lodged a complaint at Ghatkopar Police Station on 22.07.2025 vide Lost Report No. 94277-2025 for the irrecoverably lost or misplaced of aforesaid Agreement.

Any Person, Bank or Institution claiming interest in the aforesaid property or any part thereof by way of sale, gift, lease, mortgage lien, trust, easement or otherwise howsoever are hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of 14 days from the date of this notice failing which such claim, if any shall be considered as waived / void. Place: Mumbai

Date: 23.07.2025 (VIRAL J. BHANUSHALI) Advocate, Bombay High Court Unit No. 1, Bhaveshwar Complex, Opp. Vidyavihar Bus Depot, Vidyavihar (W) Mumbai - 400086

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती मारीया जयेश मिस्त्री यांच्याकडे निवासी जागा अर्थात खोली क्र.सी-१६, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, चारकोप(१) कमल कुंज को.हौ.सो.लि., प्लॉट क्र.५२९, रोड क्र .आरएससी-५३, सेक्टर ५, चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ) या जागेच्या संपूण अधिकार असून मालक म्हणून त्यांच्याकडे तांबा

खालील मूळ दस्तावेज अर्थात १) वाटप पत्र/ ताबा पत्र; २) भाग प्रमाणपत्र, ३) करारनामा दिनांक २९.११.१९९१, ज्यामध्ये मधुमती आत्माराम सान्ये. विक्रेत्या आणि श्रीमती मारिया जयेश मिस्त्री, खरेदीदार यांच्यात केलेला आणि अंमलात आणलेला करानामा; ४) म्हाडाची मागणी सूचना, दिनांक ०७.०८.२००१ रोजीचा पत्र क्र.३४^३१/०१ असलेला, ५) **श्रीमती मारिया** जयेश मिस्त्री यांच्या नावे वितरीत केलेले म्हाडाचे हस्तांतरण पत्र. दिनांक ०२.०५.२००२ रोजीचा पत्र क्र.२८४०/२००२ असलेला, ६) म्हाडाच्य जागतिक बँकेच्या कर्जाच्या हप्त्यांशी संबंधित बँक ऑफ महाराष्ट्रच्या काउंटर रिसीट्स आणि म्हाडाच्या इतर भाडेपट्टा पावत्या, हरवल्या आहेत आणि योग्य तपासणीनंतरही त्यांचा शोध लागल नाही. म्हणून माझे अशिलांनी याबाबत दिनांक २२.०७.२०२५ रोजी लापता तक्रार क्र.९४३००-२०२५ अंतर्गत मुंबई पोलीस, चारकोप पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँका, वित्तीय संस्था यांन प्रदर मालमत्ता किंवा भागावर वारसा हक्क, ताबा विक्री, भाडेपट्टा, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा उपरोक्त मुळ भाग प्रमाणपत्र प्रव्यांसह खाली दिलेल्या पत्त्यावर स्वाक्षरीकर्त्याकडे आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की कोणताही दावा नाही आणि असल्यास त्याग केला

आज दिनांकीत २३ जुलै, २०२५ सही/-अंड. मेहल एस. ठक्कर स्टार्टिंग मुंबई उच्च न्यायालय

कार्यालय पत्ता: दुकान क्र.५, प्लॉट क्र.३०३, २३१, क्लस्टर प्लॉट क्र.५३२ समोर, ऑक्सफर्ड शालेजवल मेक्टर ५ चारकोप कांटिवली (पश्चिम), मंबई-६७.

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिलश्री. भावेश राजु देवकर (वडीलांचे नाव - श्री. राजु देवकर) आणिश्री आशिष विश्वनाथ मराठे. जेथे घर क्रमांक के २३५३. क्षेत्रफ आप्राथा विश्वनाथ संपत्त, उत्तथं घर क्रमाक कर, २६५३, अत्रक्तक, ४०० जी. मी. व त्यावरील बांधकाम क्षेत्रफळ, १४३, २९, जी. मी. गुलमोहर व्हिला, पद्मननगर, आगाशी, तालुका - वसई, विरार (पश्चिम), जिल्हा - पालचर, महाराष्ट्र-४० १३०३ येथील, IFE, होम भागनास्त लिमिटेड यांच्या बहुत खरेदी बताच्या आधारे संपादित केली असून, त्याचे नांदणी क्र. वसई-५-११४७९-२०२४, दिनांक १६/०७/२०४४ रोजी नोंदणीकृत करण्यात आले आहे तत्रकाल सहर मालमानेच मालकी इक हरण्यात आले आहे. तत्पश्चात सदर मालमत्तेचा मालकी हुंब व ताबा माझ्या अशिलांकडे आहे. आणि त्यांनी सदर मालम ।णालाही न विकलेली किंवा भेट स्वरूपात दिलेली नाही. सदर मालमत्तेमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींकडे त्तरर भाषपात्रप्रव नाजपात्र अपाता प्रजाल अपात्राव्य कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतत्यास, करार, खरेदीखत, भाडेकरू, मेट, गहाण ठेवल्यास ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत त्यांचे हक्काचे शीर्षक आणि वारस्य कांगदोपत्री पराव्यासह दाखवावे. असे न केल्यास कोणते ने पाया ने गुड़े जाआहु आवता ने, आणे है समजले जोणतेही दावें स्वीकारले जाणार नाहीत, आणि है समजले जाईल की कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना या मालमत्ते मध्ये कोणतेही हक्क आणि स्वारस्य नाही कळावे.

जाहीर नोटीस

सही/- आर. एल. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) कार्या. क्र.२३, पहिला मजला, सनशाईन हाईटस, रेल्वे स्थानका जवळ, नालासोपारा (पूर्व), जिल्हा-पालघर-४०१२०९.दिनांक-२३.०७.२०२५

PUBLIC NOTICE

This is to certify to the General Public that SHRI. RAVINDRA N. BHATE is the lawful and legal owner of Flat No. A/29, Geetanial Building, 4th Floor, Ciba Industrial Worker's Co-operative Housing Society Limited situated at Armyt Nagar, Ghatkopar (West), Mumbai - 400 086.

The Original Agreement entered on 15th November, 1986 between M/s. GAYATRI CONSTRUCTION CO. PVT LTD (Builder) and SHRI. RAVINDRA N. BHATE (Purchaser) in respect of the aforesaid Flat is irrecoverably ost or misplaced. Accordingly, Shri Ravindra N. Bhate has lodged a complaint at Ghatkopar Police Station on 22.07.2025 vide Lost Report No. 94291-2025 for the irrecoverably lost or misplaced of aforesaid

Agreement.
Any Person, Bank or Institution claiming nterest in the aforesaid property or any par thereof by way of sale, gift, lease, mortgage, lien, trust, easement or otherwise howsoever are hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of 14 days from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived / void. Date: 23.07.2025

(VIRAL J. BHANUSHALI Advocate, Bombay High Cour Unit No. 1, Bhaveshwar Complex, Opp Vidyavihar Bus Depot, Vidyavihar (W) Mumbai - 400086

सार्वजनिक सूचना जाहीर सूचना येथे देण्यात येते की **श्रीमती राधिका**

के. कानुगा आणि डॉ. कुमार आर. कानुगा एकता ट्रिनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील बी विंगमधील १२ व्या मजल्यावरील (यापुढे सदर "फ्लॅट" म्हणून संदर्भित) फ्लॉट क्रमांक बी-१२०१ चं मालक/सदस्य/इच्छित विक्रेता. " नील कमल सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, " मोजमाप १०८.०९[ँ] चौरस मीटर (कार्पेट क्षेत्रफळ) दसऱ्या क्रमांकावर स्थित हसनाबाद लेन. उ. साताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०० ०५४ सीटीएस क्रमांक एच/३९९ , मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यातील आणि म्ंबई उपनगराच्य उपजिल्ह्यातील गाव वांद्रे. त्यामध्ये, नील कमल तोसायटीने शेअर क्रमांक २००१ ते २०४० पर्यंत प्रत्येकी ५०/- रुपयांचे चाळीस पूर्ण भरलेले शेअर्स जारी केले, ज्यामध्ये २२ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअर सर्टिफिकेट क्रमांक ५१ (एसएआयडी क्लॅटचे सदर शेअर्स) समाविष्ट आहेत , ज्यामध्ये . इच्छुक विक्रेत्यांनी सदर फ्लॅटच्या संदर्भात त्यांचे हक इच्छुक खरेदीदारांना विकण्यास आणि हस्तांतरित करण्यास सहमती दर्शविली आहे . वर उल्लेख केलेल्या फ्लॅट किंवा त्याच्या भागाबाबत आणि/किंवा वर नमूद केलेल्या इतर कोणत्याही मालकी हक, विक्री, वाटा, हस्तांतरण, संपादन. विभाजन, हस्तांतरण, देवाणघेवाण, असाइनमेंट गहाणखत, तारण, हमी, गहाणखत (न्याय्य किंवा अन्यथा), भेटवस्तू, ट्रस्ट, शुल्क देखभाल, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, करार, गार, कुटुंब व्यवस्था, मृत्युपत्र, वारसा, भागीदारी, पॉवर ऑफ ॲटर्नी, परवाना किंवा

कोणत्याही ट्रस्ट, प्रिस्क्रिप्शन किंवा प्रीएम्प्शन अंतर्गत फायदेशीर हक्क/हितसंबंध, कोणत्याही करार किंवा इतर विनियोजन अंतर्गत किंवा कोणत्याही न्यायालय किंवा प्राधिकरणाने किंवा कोणत्याही स्वरूपाच्या कोणत्याही डिकी आदेश किंवा निवाड्या अंतर्गत किंवा कोणत्यार्ह स्वरूपाच्या कोणत्याही स्वरूपात संबंधित सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह लेखी स्वरूपात

या तारखेपासन १४ दिवसांच्या आत असे न केल्यास अशा व्यक्तीचा दावा माफ करण्यात आला आहे आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर तो विचारात घेतला जाणार नाही

ठिकाण : मंबई तारीख : २३/०७/२०२५ **गुल ए. मदनानी** उच्च न्यायालयाचे वकील

२३२. क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज. प्रॉट क्रमांक

४८९, जून २४ आणि ३३ वा रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०० ०५०

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात ये कि, फ्लॅट नं. बी-२०७, दुसरा मजला शेरॉन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जैन टेम्पलच्या मागे, ६० फित रोड, भाईंदर प., जि. ठाणे - ४०११०१ श्रीमती शांतीबाई रिखबचंदजी व श्रीमती पवनीबाई रमेश कुमारजी, ह्यांच्या नावार्न होता. परंत **श्रीमती शांतीबाई रिखबचंदजी** हे ता. १७/१२/२०१५, रोजी मयत झालेले अस् त्यांचे एकमेव वारस म्हणून श्रीमती पवनीबाइ रमेश कुमारजी, ह्यांनी सोसायटीला सद फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्स आपल्या नावांनी करून पूर्ण मालक होण्यासाठी अर्ज केलेला आहे. तसेच सदर फ्लॅट त्यांनी माझ्या अशिलांना विकण्याच ठरवलेले आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह **शॉप नं. २** मेरीबाई चाळ, वालचंद शॉपिंग सेंटर समोर, एम. बी. एम. सी. ऑफिस जवळ स्टेशन रोड, भाईदर (पश्चिम), जि. ठाणे ४०११०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे. अन्यथ तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व विक्रीच व्यवहार पूर्ण केला जाईल ह्याची नोंद घ्यावी.

एडव्होकेट लवली आर. जदौन (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दिनांक : २३ँ.०७.२०२५

जाहीर सूचना

माझे अशील श्री. राजकुमार जैन यांच्या वतीने. मालम नत्ता: फ्लॅट क्र.५१, ५वा मजला, सांताक्रझ (एचआयजी आकांक्षा कोहौसोलि., इमारत क्र.१, आनंद नगर, चक्की खान, सांताक्रुझ पुर्व, मुंबई-४०००५५ ही जाग मळत: श्री. हितेश पुरषोत्तम वोरा यांना म्हाडाद्वारे दिनांक ११.०४.१९८९ रोजीचे वाटपपत्राद्वारे देण्यात आली होती ज्यांनी पढ़े तो फ्लॅट म्हाडाकडे परत दिला. नंतर वर नमद केलेले फ्लॅट दिनांक १५.०२.१९९७ रोजीचे वाटप पत्र क्र.सीई/अलॉट/०८८/१९९६ नुसार कुमारी (डॉ. पावित्री जी. कोटवानी यांना देण्यात आला होता. नंतर नोंदणी क्र.बीडीआर१८/१६२३५/२०२१ धारक दिनांव ०२.१२.२०२१ रोजीचे नोंद बक्षीस खरेदीखतानुसार सद फ्लॅट त्यांनी श्रीमती विनीता सुरेश कोटवानी यांना बक्षी म्हणून दिले. श्री. राजकुमार जैन यांनी वर नमुद केलेल ालमत्ता श्रीमती विनीता सुरेश कोटवानी यांच्याकडून नोंदणी क्र.बीडीआर९/२०५८९/२०२४ धारक दिनांव ११.१२.२०२४ रोजीचे विक्री करारनामा मार्फत खरेर्द केली. त्यामळे सदर मालमत्तेचे एकमेव मालक झाले जर कोणा व्यक्तीस वर नमुद केलेले मालकीत्वाचे स्तांतरणाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी माड्याक लेखी स्वरुपात आजच्या तारखेपासन ७ दिवसांत कळवावे सदर सूचना प्रकाशनापासून ७ दिवसांच्या समाप्तीनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

ॲडव्होकेट विभुती अग्रवाल २०/४०३, संस्कृती, ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ दिनांक: २७.०६.२०२५

ठिकाण: मुंबई

सनशाईन को - ऑपरेटीव्ह हैं। सो लि -, आदर्श विदया मंदिर समोर, बदलापूर(पूर्व), तालुका - अंबरनाथ, जिल्हा ठाणे . या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेचा गाळा धारण करणारे श्री . गणेश मोतीराम मढवी यांचा मृत्यू दिनांक २५ .०१ .२००५ रोजी झाला असून समभाग पत्र क .३५ व भाग क्रमांक ३४१ ते ३५० संस्थानोटीशीद्वां संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी सुचना प्रसारीत करत आहे अन्य मागणीदार /हरकतदार यांच्याकडून हक्क /मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिद्ध प्राल्याच्या तारखेपासन १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्टर्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत - जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क / मागण्या/ किंवा हरकत सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील /मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल - नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारांस हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ४.00 ते संध्याकाळी ६.00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल .

दिनांक ३ २३ . ०७ . २०२५

जाहिर सूचना

येथे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, श्री. सुरेश कुमार रमण नायर हे अग्रवाल ट्रिनिटी टॉवर को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड, डी'मोंटे लेन, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०० ०६४ या नावाने ज्ञात सोसायटीच्या सदस्य आहेत, त्यांनी फ्लॅट क्र.सी/२२०५ धारण केला आहे, ज्यांचे २५ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात माझी अशिल श्रीमती श्रुती सुरेश नायर - (मृत व्यक्तीची पत्नी) ही एकमेव कायदेशीर वारस म्हणून आहेत, शिवाय, माझी अशिल श्रीमती श्रुती सुरेश नायर, मृत सदस्याची कायदेशीर वारसदार, यांनी सोसायटीकडे सदर फ्लॅट क्र.सी/२२०५ चा हक, शिर्षक आणि हितसंबंध तिच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे.

विक्री, भेटवस्तू, गहाणखत, शुल्क, भाडेपट्टा, धारणाधिकार, वारसा किंवा कोणत्याही प्रकारे सदर सदनिकेवर कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींनी या सूचनेचे प्रकाशन झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यांसह लेखी स्वरूपात खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीला ते कळवणे आवश्यक आहे. जर वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे प्राप्त झाले नाहीत तर सोसायटी सोसायटीच्या उपनियमांनुसार प्रदान

सही/

ठिकाण: मंबई दिनांक: २३.०७.२०२५

Lahoti Overseas Limited CIN: L74999MH1995PLC087643

Regd Off: 307, Arun Chambers, Tardeo Road. Mumbai - 400034.

Tel. No. +91-22-40500100, Website: www.lahotioverseas.com, E-mail: investor@lahoti

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER **REQUESTS OF PHYSICAL SHARES**

Notice is hereby given that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, a Special Window now open for a period of 6 nonths from July 7, 2025 to January 6, 2026 for re-lodgement of transfer deeds which vere lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents may be re-lodged with requisite documents.

Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 (The cut-off date for re lodgement of transfer deed) can take this opportunity by furnishing the necessary documents to the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) at their address C-101 Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai -400083, ("RTA") or e-mail at

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/ RTA as on date, if any) and being verified by the RTA shall be issued only in Demat Mode. Shareholders raising the request must have a demat account and provide their Client Master List, along with the original transfer documents and share certificate(s) while lodging the documents for transfer with the RTA.

Managing Director

सनशाईन को - ऑपरेटीव्ह हो -सो -लि ठिकाण ३ बदलापूर

केलेल्या पद्धतीने हस्तांतरण करण्यास पुढे जाईल

वाय. सी. दुबे वकील - उच्च न्यायालय, मुंबई

हेमू क्लासिक सी. एच. एस. लिमिटेडची मागील बाजू, न्यू एरा टॉकीज समोर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४.

rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.

Date: 22.07.2025

For Lahoti Overseas Limited

Sd/-Umesh Lahoti

नाव

संजय नेगी व अनिता नेगी

फोलिओ

CIN: L51900MH1984PLC085440

Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Tel No. +91-22-4050 0100 website: www.hindcommerce.com

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER **REQUESTS OF PHYSICAL SHARES**

PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, a Special Window now open for a period of 6 months from July 7, 2025 to January 6, 2026 for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in

the documents may be re-lodged with requisite documents.
Investors who have missed the earlier deadline of March 31, 2021 (The cut-off date for relodgement of transfer deed) can take this opportunity by furnishing the necessary documents to the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) at their address C-101,

that are pending with the Company/ RTA as on date, if any) and being verified by the RTA shall be issued only in Demat Mode. Shareholders raising the request must have a demat account and provide their Client Master List, along with the original transfer documents and share certificate(s) while lodging the documents for transfer with the RTA.

Date: 22.07.2025

For Hind Commerce Limited

नोंदणीकृत कार्यालयः ७१७/७१८, ७वा मजला, मेकर चेंबर ५, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ कॉर्पोरेट ओळख क्र.:एल२४२००एमएच१९८८पीटीसी०४८०२८,

ई-मेल: secretarial@hikal.com, वेबसाईट: www.hikal.com

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोची सूचना शेअरधारकांना सूचना देण्यात येते की, सेबीच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक

ही सुविधा अशा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे हस्तांतरण करार दाखल केले होते आणि जे कागदपत्रांच्या त्रुटींमुळे नाकारले गेले, परत केले गेले किंवा दुर्लक्षित राहिले आणि अशा सर्व हस्तांतरणांची प्रक्रिया डीमॅट पद्धतीने केली जाईल. संबंधित गुंतवणूकदारांना आता आवश्यक कागदपत्रांसह हस्तांतरण विनंती आमच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), सी-१०१, दुतावास २४७, एलबीएस मार्ग, गांधी नगर,

आयडी: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. हायकल लिमिटेड करित

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

CIN: L99999MH1994PLC077927 नोंदणीकृत कार्यालय: अ/५११, रॉयल सँड्स सीएचएस लिमिटेड शास्त्री नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५३; दूरध्वनी: ९९८७००८४८४

ईमेल आयडी: Filmcitym@gmail.com, वेबसाइट: www.filmcitym.com या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष खिडकी संदर्भात सूचना

करण्यासाठी एक वेळची विशेष विंडो ऑफर करण्यास आनंदित आहे. ही विशेष विंडो ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत खुली असेल आणि विशेषतः अशा प्रकरणांसाठी लागू आहें जिथे मूळ हस्तांतरण विनंत्या १ एप्रिल २०१९ पूर्वी दाखल केल्या गेल्या होत्या आणि कागदपत्रे, प्रक्रिया किंवा इतर कोणत्याही कारणामुळे परत केल्या गेल्या होत्या किंवा नाकारल्या

कृपया लक्षात ठेवा की या विंडो दरम्यान, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेले शेअर्स फक्त डीमॅट स्वरूपात प्रक्रिया केले जातील.

पात्र भागधारक त्यांच्या हस्तांतरण विसंत्या आवश्यक कागटपत्रांसह कंपनी किंवा तिच्या रजिस्टार आणि वरील दिलेल्या ईमेल पत्त्यांवर सादर करू शकतात.

ठिकाणः मंबर्ड

कंपनी सेक्रेटरी ए/५११, रॉयल सँड्स सीएचएस लिमिटेड शास्त्री नगर, अंधेरी वेस्ट, अंधेरी, मुंबई, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५३ राध्वनी: +९१९९/७००/X/X ईमेल: filmcitym@gmail.com

विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३. दूरध्वनी: +९१ २२ ४९१८ ६००० (विस्तार 2330) ईमेल: nishad.patil@in.mpms.mufg.com

फिल्मियरी मीहिसा लिमिरेस्करित

दिनांक: २२.०७.२०२५ ठिकाण: मुंबई

(कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी)

रक्षा कमारी

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY DAUGHTER'S I HAVE CHANGED MY NAME FROM TO INAAYA RUHI MULLA, AS PER ZAINAB IMTIYAZ ALI SIDDIQUI AS PER MULLA, AS PER ZAINAB IMTIYAZ ALI GAZETTE REGD. NO. M-2282823 DOCUMENT

REEJAMOL R K MAKRANI TO NEW NAME HAMIDABI RABIN MAJI.

GULAM MOHAMMED MAKRANI AS PER MANISHA RAGHUNATH JADHAV TO NAGAR, NEAR

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM VISHNU PARADKAR.

HAVE CHANGED MY NAME FROM SATIBAL RANCHHOD CHAMRIYA TO I HAVE CHANGED MY NAME FROM MOKSHESH HIMAT DOSHI TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT SANTOK PUNJALAL ANAVADIA AS PER MONABI AHMED SAYYED (OLD NAME) MOKSHESH HIMMATBHAI DOSHI AS LAXMIBEN VELJI BHANUSHALI TO DOCUMENTS.

JAINMADOT SUMANKUMAR JAIN (NEW NAME) AS SOLANKI PER THE DOCUMENTS

NAJMUNNISA DILDAR RAVAL (OLD DOCUMENTS

DOCUMENTS

NAME - SHIRUN NISHA AS PER MY NO. 4, PANJABI CHAWL, SUBHASH AS PER OTHER DOCUMENTS. DANIEL KUNJUKUTTY FROM DOMBIVLI VIJAYPRATAP SHARDA GUPTA. WEST 421202 ALSO KNOW AS

VISHNU YASHWANT PARADKAR R/O CHANGED MY NAME TO SANDEEP DOCUMENTS

PUNJA PARAGA ANAVADIA TO I HAVE CHANGED MY OLD NAME: REKHA MOHANLAL LAKHARA TO HAVE CHANGED MY MINOR SON NAME DOCUMENTS. NAME: SAMUEL S PILLAI, AS PER DOCUMENTS GAZETTE NO. M-25128457

TO MONA RIZWAN SHÀIKH (NEW PER DOCUMENTS NAME) AS PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM SUMANKUMAR (OLD NAME) TO YASH SOLANKI TO NEW NAME ASHOK RAMJI TO NIDHEE NIRAJ YADAV AS PER VIRJI DHARAMSHI BHANUSHALI TO **DOCUMENTS**

OLD NAME BHAVNA ASHOK SOLANKI I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS HAVE CHANGED MY NAME FROM TO NEW NAME BHAVNABEN YOGENDRA PRASAD YADAV TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS VINEESHA YARAVA TO VINEESHA ASHOKBHAI SOLANKI ANNAPPA AS PER AFFIDAVIT ON I HAVE CHANGED MY NAME FROM

RAFIQ KURESHI AS PER DOCUMENT SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MALKANI AS PER DOCUMENTS

JIGNESH MANGILAL RAWAL AS PER DAVANEKAR YASH RAMESH TO YASH I HAVE CHANGED MY NAME FROM ROAD, NEAR MATOSHRI HOLL, JANTA I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS MARKET, BHANDUP WEST MUMBAI - SAKINA BANU ALTAF AHMED QADRI I HAVE CHANGED MY NAME FROM REEJAMOL ROSAMMA KUTTY D/O 400078 HAVE CHANGED MY NAME TO TO SAKINA BANO ALTAF AHMED SHAKUNTALA R JAISWAL TO I HAVE CHANGED MY NAME FROM KHOKHAWALA AS PER DOCUMENTS

REEJAMOL ROSAMMA KUNJUKUTTY/ I NAUNIKA ROBIN MAJI D/O, RABIN I HAVE CHANGED MY OLD NAME PER DOCUMENTS MAJI R/O 405, BLUE GEM 4TH FROM "SHEEBA MERLIN" TO NEW I HAVE CHANGED MY NAME FROM TO I HAVE CHANGED MY NAME FROM KHOKHAWALA AS PER DOCUMENTS.

ZUBAIDA MOHAMMED BAKIF FLOOR, NANA SHANKAR SHETH NAME "SHEEBA MERLINE VIJAY VINODKUMAR SHARMA TO I HAVE CHANGED MY NAME FROM KHOKHAWALA AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY OLD NAME CROSS ROAD, DOMBIVLI WEST HAVE GNANADURAI "AS PER DOCUMENT. VIJAY VINOD SHARMA AS PER NARENDRAKUMAR JETHMAL MUTHA

I SANDIP VISHNU PARADKAR S/O, BHIMARAM MALI AS PER DOCUMENTS MARIA SHAIKH TO MARIA AQEEL I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM D-103, NEELKANTH DHARA - 2, RAJU I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH AS PER DOCUMENTS GANGESWAR DAXABEN AMRUTLAL MISTRY TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS. SNEHA SUNIL PAWAR AS PER TOWER, DOMBIVLI WEST HAVE DAKSHA KISHOR MEWADA AS PER SUMAYA AQEEL SHAIKH TO SUMAIYA

MEHENDRA KUMAR TO MAHENDAR I HAVE CHANGED MY NAME FROM

PUNJALAL PRAGJI ANAVADIA AS PER PILLAI SAMUEL SIMONRAJ TO NEW REKHA RANI LAKHARA AS PER FROM KABIR ROHAN BHUSHAN TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS

> _ I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS YASHKUMAR OLD NAME ASHOK RAMJIBHAI NIDHI KUMARI BINOD PRASAD SINGH I HAVE CHANGED MY NAME FROM PER DECLARATION

AQEEL SHAIKH AS PER DOCUMENTS

VELJI DHARAMSHI BHANUSHALI AS

I HAVE CHANGED MY NAME FROM BABAN GENBHAU DANGAT AS PER TANVIR ALAM KHAN TO TANVIRALAM KHAN ASIFA MOHD YUSUF TO ASIFA AZEEM KHAN (NEW NAME) AS PER HUSSAIN ABUBAKAR AS PER JAMIL KHAN AS PER DOCUMENTS YUSUF KHAN AS PER DOCUMENTS DOCUMENT

DATED 17/08/2022.

OLD NAME - SAHERUNNISA TO NEW GUPTA S/O, SHARDA GUPTA R/O ROOM

AS DED OTHER POOL AND AS DESCRIPTION OF THE POOL AND ASSOCIATED OF THE POOL AND ASSOCIA

RAMESH DAVNEKAR AS PERSARAH BAKIR KHOKHAWALA TO DOCUMENTS.

DOCUMENTS. PER DOCUMENTS.

HANIF ISMAIL SHAIKH AS PER MAHARASHTRA- 411057. HAVE

LAXMI VELJI BHANUSHALI AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM NARANE. MOHDMAJID AZIZ SHAIKH TOI HAVE CHANGED MY NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS ABDUL MAJID SHAKIR AZIM KHAN MOHAMMED HUSSAIN ABUBAKAR
BABAN GENABHAU DANGAT TO I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM (OLD NAME) TO ABDUL MAJID SHAKIR TAIBANI MOHAMMAD DOCUMENTS

NAME) TO NAJMUNNISA DILDAR I HAVE CHANGE MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HA RAWAL (NEW NAME) AS PER AMAN RAFFIQ KURESHI TO AMAAN ASHRAF SHAIKH TO ASHRAF ABU FAKIR AMAAN ZAHOOR TO AMAAN POOJA PRAVIN RASAM TO POOJA ATULYA KUMAR JHA TO ATULYA JHA

हावा दांखल करावा किंवा त्यांचे भाग हस्तातर प्रांतानधा, काफन टब्नालगाजस ला, जाजर उत्तरा ग्रॅबर-बी, प्लॉट क्र.३१ व ३२, वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, सेरिलींगमपड्ठी मंडल, हैदराबा स्त्रिगणा-५०००३२, इमेल: elnward.ris@kfintech.com येथे ही सूचना प्रकाशित हास्त्रयाणा तेलंगणा—५०००३२. ईमेल: einward.ris@kfintech.com येथे ही सूचना प्रकाशित झाल्यापार् १५ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कंपनी नोंदणीकृत धारकांच्या बाजूने दावा निकाली काढेल गनंतर कंपनी कोणताही दावा स्वीकारणार नाही. वरील शेअर्सशी व्यवहार करणारी कोणतीही व्यव . प्वतःच्या जोखमीवर असे करेल. ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: २३.०७.२०२५

गॅब्रियल इंडिया लिमिटेड, २९वा माईलस्टोन, पुणे-नाशिक महामार्ग, गांव कुरुली, तालुक खेड, पुणे, महाराष्ट्र-४१०५०१. ईमेल: Secretarial@gabriel.co.in येथे पुगव्यांसह अर दावा दाखल करावा किंवा त्यांचे भाग हस्तांतर प्रतिनिधी, केफिन टेक्नॉलॉजिस लि., कार्वी सेलेनियम

भाग प्रमाणपत्रे हरविल्याची सूचना

(आयईपीएफ प्राधिकरणाकडून दाव्यासाठी) तवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम ०१६ च्या नियम ८ नुसार, सूचना देण्यात येते की, **संजय नेगी व अनिता नेगी** येथे नोंदणीकृत मे

पासून पर्यंत

७६५२६ ७४८

Hind Commerce Limited

email id: investor@hindcommerce.com

given that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-

Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai -400083, ("RTA") or e-mail at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com. During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests

Umesh Lahoti **Managing Director**



द्र.क्र.: +९१-२२-६२७७०४७७

SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 नुसार, सर्व शेअरधारकांना येथे कळविण्यात येते की, भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणाच्या विनंत्या परत दाखल करण्यास सुलभ करण्यासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्यात येत आहे .

विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३ यांच्याकडे पुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात येत आहे. दूरध्वनी क्रमांकः +९१ ८१० ८११ ६७६७; फॅक्सः +९१ (२२) ४९१८ ६०६०; ई-मेल

> सही/ राजशेखर रेड्डी

तारीख : २२ जुलै २०२५

फिल्मसिटी मीडिया लिमिटेड

सेबी परिपत्रक क्रमांक: SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/२०२५/९७ दिनांक ०२ जुलै, २०२५ नुसार, कंपनी शेअरहोल्डर्सना भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणासाठी पुर्न दाखल

गेल्या होत्या.

फिल्मसिटी मीडिया लिमिटेड एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी-१०१, एम्बस्सी २४७, एल.बी.एस. मार्ग,

HAVE CHANGE MY NAME FROM TAJ I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM ANA RAFIQ KURESHI TO TAJBANU AJITHKUMAR C TO AJITH KUMAR YADAV SANDEEPKUMAR LALLAN TO - SRIKRISHNA JONTU GHOSH TO RAFIQ KURESHI AS PER DOCUMENT CHANDRASEKHARAN NAIR AS PER SANDEEP LALLAN YADAV AS PER KRISHNA JONTU GHOSH AS PER

> NASRINBANU AALAM SHAIKH AS PER ANKITA SRIKRISHNA GHOSH TO ANKITA KRISHNA GHOSH AS PER **DOCUMENTS**

SARAH MOHAMMED BAKIR QADRI AS PER OTHER DOCUMENTS. SHAKUNTALA RAJENDRA JAISWAL AS SAVITA BABULAL BRHMECHA TO I HAVE CHANGED MY NAME FROM SWATI NARENDRA MUTHA AS PER ZUBAIDA BAKIR KHOKHAWALA TO ZUBAIDA MOHAMMED BAKIR

> TO NARENDRA JETHMAL MUTHA AS I, REKHA PANDEY W/O DILEEP TIWARI, D/O ANJANI KUMAR PANDEY R/O A-702, MONT VERT OYSTERA MOHAMMADHANIF ISMAIL SHAIKH TO WAKAD, PUNE, PIMPRI CHINCHWAD, CHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS REKHA I HAVE CHANGED MY NAME FROM TIWARI PATEL SAJIYABANU SHAHNAVAZ TO

I HAVE CHANGED MY NAME FROM I MR ROHAN CHANDRA BHUSHAN SAJIYA HANIF SHAIKH AS PER I, RATILAL NARAYAN SOLANKI S/O NARANE ARGI, R/O 793 TIMBA SHERI KABBEER BHUSHAN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM VANAKBARA, VANAKBARA, DIU RAJPUT ZOYA AHSAN GAFFAR TO DAMAN AND DIU- 362570, HAVE ZOYA AHSAN RAJPUT AS PERCHANGED MY NAME AND SHALL HEREAFTER BE KNOWN AS RATILAL

> - MOHAMMED MAJID AZIZ SHAIKH AS MOHAMMED SOHAIL TAIBANI/ - MOHAMMED SOHAIL MOHAMMED I HAVE CHANGED MY NAME FROM HUSSAIN TAIBANI TO MOHAMMAD SANA RAZZAK SOUDAGAR TO SANA SOHAIL MOHAMMAD HUSSAIN TAIBANI

ZAHOOR FAKIH AS PER DOCUMENTS PRATIK RASAM AS PER DOCUMENTS AS PER DOCUMENTS

- RAZZAK SAUDAGAR AS PER AS PER DOCUMENTS YOGENDRA MUNNILAL YADAV AS PER RITIKA RANVEER RANA TO RITIKA I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED HUSSAIN ABUBAKAR